

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Mr Uttam Babi Parkar R/1st Room no 231, Swrajya Society, Ayodhya Nagar, near Municipal Marathe Shala, Vashi Naka, R.C Marg, Chembur, Mumbai - 71 that he has entered into registered agreement for sale dt 27/11/2020 with 1) Smt Pushpa Pratap Kundnani, 2) Roma Pratap Kundnani, 3) Mrs Vanita Deepak Nagpal in respect of Tenement no 68, adm 16.72 sq mtrs built up area in M.S Building no 2, 2nd floor, Chembur Colony, Mumbai-74 of Village Wadhavi. Any person/s having claim/objection and/or any interest in the aforesaid flat by way of sale/ transfer/ mortgage/ charge/lien should within 10 days from the date of publication hereof lodge the same with me in writing failing which any reference to such claim if any, shall be considered as waived.

Dated : 14/01/2021, Thane
Advocate Shilpa N. Ovalekar
 26, Sujata Bldg, Ghantali CHS,
 Ghantali Road, Thane (W).

PUBLIC NOTICE

This notice is published to inform to the public that member of our society Smt. Balraj Kaur Gill residing at C/906, New Usha Nagar Co-op. Society Ltd., Village Road, Bhandup (W.), Mumbai - 400 078. That she has lost her Share Certificate issued by the society Share Certificate No. 000818 distinctive no. 1046 to 1050, while she was traveling in rickshaw from Usha Nagar to Bhandup Station. She has lodged a complaint before the Bhandup Police Station Complaint No. 114/2021 dated 11.01.2021. If any person has found the said document please return to the owner or in the society office.

Date : 14.1.2021

Sd/-
New Usha Nagar Co-op. Society Ltd.
 Secretary/Chairman

NOTICE

Mrs. Muktha Raghuram, a Member of the Raheja Classique 2 A & B Co-op Hsg. Society Ltd., New Link Road, Next to Infinity Mall, Andheri West, Mumbai - 400053 (Regd No. MUM/WKW/HSG/TC/ 14891/10-11-2010) having share in the right title and interest in flat No. 12 A 11 Raheja Classique Bldg. No 2 'A' wing, Raheja Classique 2 A & B Co-op Hsg. Society Ltd., New Link Road, Next to Infinity Mall, Andheri West, Mumbai - 400053 and certificate No. 143 dated 09/01/2011 bearing distinctive Nos. 846 to 850 (both inclusive) for 5 (Five) shares of Rs. 250/- aggregating to Rs. 1250/- and has expired on 2nd August 2019 at Mangalore without making nomination.

Mrs. Shakila B Adappa, Daughter of Late Mrs. Muktha Raghuram, the legal heir approached the society for transfer of the said shares of the right title and interest held by the deceased in her name. The society invites objections, claims if any from anyone for the aforesaid transfer within 15 days from the date of advertisement and the same should be lodged in writing with the Chairman/Secretary, Raheja Classique 2 A & B Co-op Hsg. Society Ltd., New Link Road, Next to Infinity Mall, Andheri West, Mumbai - 400053.

For Raheja Classique 2 A & B CHS Ltd.,

Hon. Secretary
 Place: Mumbai
 Date: 14th January 2021

EAST COAST RAILWAY CONSTRUCTION WORK

e-Tender Notice No. ETCPMVSKP2021001,
 Dated : 06.01.2021

Name of Work : JAGDALPUR - KORAPUT DOUBLING PROJECT : EXECUTION OF EARTHWORK IN FORMATION, CONSTRUCTION OF MINOR BRIDGES AND OTHER ALLIED WORKS IN MALLIGURA - JARATI-MANABAR SECTION (EXCLUDING PROPOSED TUNNELS PORTION) ON KK LINE OF WALTAIR DIVISION, EAST COAST RAILWAY.

Approximate Cost of the work (₹.) : ₹ 8743.89 Lakhs, EMD : ₹ 45,22,000/-
Cost of Tender Document : Nil.
Completion Period of the work : 24 (Twenty Four) Months.

Date and time of closing of tender : At 1200 hrs of 08.02.2021.

No manual offers sent by Post/Courier/ Fax or in person shall be accepted against such e-Tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration.

Complete information including e-tender documents is available in website <http://www.ireps.gov.in>. The prospective tenderers are advised to revisit the website fifteen days before the date of closing of tender to note any changes / corrigenda issued for this tender.

The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions including check lists, part 1 (additional check-list) of Tender form (Second sheet) Annexure-I of chapter 2 of Tender documents, submission of Annexure-C/G & G1 duly verified and signed by Chartered Accountant.

Chief Administrative Officer (Con)/
PR-83/CD/20-21 Bhubaneswar

WESTERN RAILWAY**PROVISION OF TELECOM FACILITY**

Tender No. : W104/2/590/Tele/WA(R)
dated : 11.01.2021. Name of work :

Provision of Telecom facility in connection with rehabilitation of Western Railway south colony in connection with relocation of infringing existing structure and proposed new STR due to 5th & 6th line at Dadar station of Mumbai Division, Western Railway. **Approx Cost of work :** Rs. 1637485/- . **Particular office where E-tender open :** Senior Divisional Signal & Telecom Engineer(CO), 2nd Floor, Divisional Railway Manager's Office, Mumbai Central, Mumbai - 400 008 .

EMD : Rs. 32800/- . **Time & Date for closure for submission of E-Tender Documents :** At 15.00 hrs on 12.02.2021. **Time & Date for opening of E-Tender :** After 15.30 hrs. on 12.02.2021. The tender can be viewed at website www.ireps.gov.in **0566**

Like us on : [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

WESTERN RAILWAY**CANCELLATION NOTICE**

Tender Notice No. : BCT/720-21/288, dtd. 21.12.2020, Date of Opening: 19.01.2021 is now treated as cancelled. Please visit www.ireps.gov.in in respective tender for further details & information corrigendum. 0575

Like us on : [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I am investigating the title on behalf of my client in respect of Flat No. A/5 area admeasuring 750 sq. ft. built up, 2nd floor, in building known as Gokul in the society known as The New Evershine Co-op. Hsg. Soc. Ltd., situate at village Valnai Taluka Borivali, Mumbai Suburban District constructed on land bearing Plot No. 47 bearing CTS No. 307 (said flat). Originally the said flat was purchased by K. L. Natarajan & Smt. Lalitha Narasimhan vide Agreement for sale dated 02.08.1980. The said K. L. Natarajan died intestate on 15.12.2005 leaving behind his wife Mrs. Saroja Natarajan and two daughters viz. Mrs. Lalitha Narasimhan nee Ms. Lalitha Natarajan & Mrs. Chellammal Gopalakrishnan nee Ms. Chellammal Natarajan as his only legal heirs and representative as per the law by which he was governed at the time of his death. The said society had transferred the share certificate bearing No.21 in favour of Mrs. Lalitha Narasimhan nee Ms. Lalitha Natarajan on 08.02.2006. Thereafter vide Notarised Affidavit on Indemnity said Mrs. Saroja Natarajan and Mrs. Chellammal Gopalakrishnan nee Ms. Chellammal Natarajan relinquished all their right title and interest in respect of said flat in favour of Lalitha Narasimhan. By and under registered Agreement for Sale dated 03.07.2012 (BDR-10/6245/2012) the said Mrs. Lalitha Narasimhan sold and transferred the said flat to Mr. Jayaprasad Raman Nair & Mrs. Beena Jayaprasad Nair who now intend to sell the said flat to my client. Any person having claim, right, title or interest of any nature whatsoever by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 (fourteen) days from the publication of this notice to Adv. Anushka R. Vanmali failing which, the claim of the such persons, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose. **ADV. ANUSHKA R. VANMALI** A/07, 2nd Floor, Gwen Queen, Apartment, Above Hotel Rasol, Vasai Road (W) - 401202. Place: Mumbai Date: 14.01.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of **MRS. PALLAVI/ASHOK** to the public at large that a) Original Agreement dated 20th October, 1986, between Mrs. Anita Enterprises and Mr. Navin G Khurana and Mrs. Rama N Khurana, b) Original Agreement for Sale dt. 20th April 1987, between Mr. Navin G Khurana and Mrs. Ram N Khurana and Mrs. Poonam V Jethmalani and Mr. Vijay I Jethmalani, in respect of Flat No. 202, admeasuring 820 Sq. ft. Built-up area on the 2nd Floor of the building known as "Valeram Darshan Co-operative Housing Society Ltd" situated at off Linking Road, Mith Chowki, Malad (West), Mumbai- 400 064, on land bearing C.T.S. No. 307/15, Village Valnai, Taluka Borivali, is lost/misplaced. The said Document/Agreement is essential and necessary link in the said chain of title for the aforesaid Flat. Therefore, any person(s) having any claim, right, title and/or interest or demand(s) in or against the said property or against the said owner by way of sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, inheritance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at **37/38, 3rd Floor, Landmark Tower, Link Road, Mithchowki, Malad (West), Mumbai- 400 064**, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/-
Nishant Rana
 Place : Mumbai
 Advocate High Court

INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN: L72200PN1988PLC068972
 Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2463100/2461929
 E-mail: iclinvestors@indocount.com Website: www.indocount.com

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulations 29, 33 and 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, January 21, 2021, *inter-alia*, to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

A copy of the said notice is also available on Company's website at www.indocount.com and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on BSE Limited at www.bseindia.com.

For Indo Count Industries Limited Sd/-
Amruta Avasare
 Company Secretary & Compliance Officer

Dated : January 13, 2021
 Place : Mumbai

**Granules India Limited**

Regd. Off: 2nd Floor, 3rd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500 081 (TS)
 Phone: +91-40-30660000 Fax: +91-40-23115145 URL: www.granulesindia.com
 E-mail: investorrelations@granulesindia.com CIN: L24110TG1991PLC012471

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, notice is hereby given that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, the 28th January 2021 at 10.00 A.M. at the Registered Office of the Company situated at 2nd Floor, 3rd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad (TS) inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the third quarter ended on December 31, 2020 and the payment of third interim dividend for the FY 2020-21, if any.

For Granules India Limited Sd/-
(Chaitanya Tummala)
 Company Secretary

Place : Hyderabad
 Date : 13.01.2021

**U.P. COOPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD.**

9-A, Rana Pratap Marg, Lucknow
 Ph.No: 0522 - 2200183, 2628310 Fax : 2627994
 e-mail : upsugarfed@yahoo.co.in Website : www.upsugarfed.org

Ref. No. 709/UPF/S.S.Export/2020-21 Date: 12.01.2021

Tender Notice

Directorate of Sugar Dept of Food and public Distribution Govt. of India has decide its circular F.No. 1(6)/2020-SP-I dated 29/12/2020 & 31/12/2020 has provided to allow all grades of sugar namely raw, plantation white as well as refined under MAEQ (Maximum Admissible Export Quota). E-tenders for quantity 175841 MT are invited from experienced Export House/ Merchandise, Govt./Cooperative Institutions (in which State Govt./Central Govt. has/have invested share capital and such institutions having valid Importer/Exporter code and experience of sugar export) from 12/01/2021 08:55 PM onwards to purchase the quantity of Sugar from Cooperative Sugar Mills of Uttar Pradesh and arrange its export as per above mentioned notification under MAEQ and stipulated norms on the basis of as it is where it is.

Last date of submission of online tender is 21/01/2021 till 06:55 PM and tender opening date is 22/01/2021 at 11:15 AM. Tender documents can be downloaded from e-tender portal <https://tender.up.nic.in> or Federation's website www.upsugarfed.org. The bidders will have to deposit tender fees (Non Refundable) of Rs. 1000/-+18% GST = Rs. 1180/- & earnest money through RTGS/NEFT/NET BANKING @ 2% of Total Value of Bid Quantity Multiplied by Price Quoted in favour of U.P. Cooperative Sugar Factories Federation Ltd. payable at Lucknow. Tenders without earnest money will not be accepted. The bank details are available on the uploaded tender document on page 01.

The undersigned reserves the right to cancel one or all the tenders without assigning any reason. **MANAGING DIRECTOR**

KAJARIA CERAMICS LIMITED

CIN: L26924HR1985PLC056150
 Regd. Office: SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli Gurgaon Road, Village Sikanderpur Ghosi, Gurgaon, Haryana-122001. Tel.: +91-124-4081281
 Email id: investors@kajariaceramics.com Website: www.kajariaceramics.com

NOTICE

Pursuant to Clause 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, January 21, 2021 at its Corporate office situated at J-1/B-1(Ext'n.), Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi 110044, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2020 and to consider declaration of Interim Dividend, if any, for the financial year 2020-21.

The above details of the said meeting are also available on the website of the Company i.e. www.kajariaceramics.com and also at website of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com

For Kajaria Ceramics Limited Sd/-
R. C. Rawat
 COO (A&T) & Co. Secretary

Place: New Delhi
 Dated: January 13, 2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients have agreed to purchase and acquire from (i) SMT. KALPANA ASHISH BAGCHI, (ii) MS SHEFALI NAMBIAR, (iii) MR. ASHISH PODDAR (ALIAS PODDAR ASHISH MRIGANKA), all adults, of Mumbai, residing at semi detached Row House No.12, Bharat Tirtha CHS Ltd., 409/410 Lalwadi Shindewadi Road, Off. S.T.Road, Chembur, Mumbai-400071 (collectively the "Assignors") their right title and interest in the premises described in the Schedule hereunder written (collectively "said Premises"). Any person having any claims, dispute or right in respect of the said Premises described in the Schedule or any part thereof, by way of inheritance, share, sale, exchange, mortgage, charge, lease, sub-lease, tenancy, lien, license, gift, trust, maintenance, easement, possession or encumbrance or development rights or any other arrangement, attachment, injunction, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Arbitral Tribunal, Revenue or Statutory Authority, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition, loans, advances howsoever or otherwise any encumbrance whatsoever is required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date of publication hereof, failing which the assignment cum sale and transfer of the said Premises hereunder shall be completed in favour of our clients without any reference or recourse to such claims, disputes or objects and the same, if any, shall be considered to have been waived, abandoned and /or not binding on our clients.

THE ABOVE REFERRED SCHEDULE:

(Description of the said Premises)

All that piece and parcel of leasehold land, Plot bearing No 12 admeasuring about 120.00 Sq.mtrs. situated at bharat tirtha Co – operative Housing Society Ltd. (having Registration No BOM/HSG/3283 of 1972 dt. 10/01/1972) ("said Society") situated at Lalwadi, Shinde Wadi, Off. Sion Trombay Road, Chembur, Mumbai-400071 having Survey No. 409 and 410, Plot No 12, CTS No 1776/51 of revenue Village, Chembur Taluka Kuria, in Greater Mumbai in Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban, Municipal Jurisdiction of "M" (West) Ward and Plot/ Bungalow bounded as follows:-

ON OR TOWARDS EAST : By Plot No 13
 ON OR TOWARDS WEST : Plot No. 11
 ON OR TOWARDS SOUTH : By 12' wide road.
 ON OR TOWARDS NORTH : By Plot No. 25

Together with the semi detached Row House No. 12 having construction area admeasuring about 73.66 square meters, constructed in the year 1973, with ground + one upper floor, without lift situated on the said Plot Together with the exclusive use of one car parking space Together with 10 fully paid up shares under Share Certificate No 36 Dt. 31/05/1972 bearing Distinctive Nos 176 to 180 (both inclusive) and Share Certificate No.013N Dt. 9/11/2017, bearing distinctive Nos.586 to 590 (both inclusive) issued by the said Society and along with all the benefits, rights and privileges of the Assignors incidental to the membership of the said Society and all other incidental rights attached to the said Shares and also together with sinking fund, if any, standing to the credit of the Assignors in the said Society.

Dated: 14th January, 2021 Sd/-
Advocate Mr. Suraj Iyer
 M/s Ganesh & Co.
 Unit No.104, Vikas Premises Co operative Society Limited,
 Above Jimmy Boy Restaurant and near Horniman Circle,
 11, Bank Street, Fort, Mumbai 400 001.

PUBLIC NOTICE

It is announced that Public Trust "Shri Chandulal Dunganarshi Doshi Charitable Trust" Public Trust Registration No. E - 16656 (Mumbai) registered under the Maharashtra Public Trust Act 1950, is going to sale immovable property own by the trust on "as is where is basis" The description of property is given hereunder. Interested individuals or organization or company are requested to submit their proposal in seal envelope along with a Demand Draft of 10% percent of amount proposed by them drawn in the name of trust between 11.00 AM to 5.00 PM excluding holidays and Sundays of publication of this advertisement as under. Only eligible individuals or organization or company would be contacted for further proceeding. Demand Draft of nonqualified individuals or Organization or company would be returned back. The envelopes found without requisite EMD will not be considered for bidding. Acceptance of the most advantageous offer shall be in the sole discretion of the Trustees subject to sanction by the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, and Mumbai. It should be noted that trustees reserved their right to accept/reject offers with or without notification or even withdraw the invitation to offer without assigning any reasons whatsoever.

Office address of the Trust:
C/o Mrs. Nirmala C. Doshi,
 Sarvodaya Nagar, Block No. G-41, 4th Floor, Panjrapole Lane, Mumbai- 400004

Date of Inspection of office (Immovable Property):
15/01/2021 to 15/02/2021

(Between 11.00 am to 5.00 pm)
 Cost of Bidding Form: **Rs. 10,000/-**
 Date of Sale of Bidding forms:
15/01/2021 to 15/02/2021

(Between 11.00 am to 5.00 pm)
 Reserved price:
Rs. 80,00,000/- (Eighty Lakh Only)
 EMD: 10% of Reserved Price i.e.
(Rs. 8,00,000/-) (Eight Lakh Only)

Last Date of Submission:
18/02/2021 (Until 2.00 pm)
 Date & Time of opening of Bidding seal envelopes: **22/02/2021 at 11.00 am**

SCHEDULE OF PROPERTY
 Office No.401, admeasuring 218 Sq. ft. carpet area equivalent to 24.31 sq.mt built up area on the 4th floor of "Royale Avenue" situated at Vegas Street, Cavel Cross Lane, Kalbadevi, Mumbai-400 002, and bearing C.S. No. 1878 and 1879 of Bhuleshwar Division, Sub- Zone 5/48.

Sd/-
(Shri Jayantibhai N. Gandhi)
 Reporting Trustee
 "Shri Chandulal Dunganarshi Doshi Charitable Trust"

Mobile No.: 9323404366
E: bhaveshgandhi68@gmail.com

Place: Mumbai Date: 14/01/2021

Agro Tech Foods Limited

CIN: L15142TG1986PLC006957
 Registered Office : 31, Sarojini Devi Road, Secunderabad - 500 003.
 Tel : 91-40-66650240, Fax : 91-40-27800947, Web : www.atfoods.com

ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following share certificates issued by the Company have been reported to be lost/misplaced and the registered holder thereof has applied to the Company for the issue of duplicate share certificates.

Folio No.	Share Cert. No.	Distinctive Nos.	Number of Shares	Name of the Regd. Holder of shares
0002433	5309	4240708-4240807	100	Sankha Saha, Sabita Saha, Nanda Dulal Shah
0002433	61215	8020632-8020683	52	Sankha Saha, Sabita Saha, Nanda Dulal Shah
0032589	43769	7604388-7604397	10	Sankha Saha, Sabita Saha, Nanda Dulal Shah
0032589	55066	7789734-7789739	6	Sankha Saha, Sabita Saha, Nanda Dulal Shah
TOTAL			168	

The Public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the Company at its Registered Office at the address given above within 7 days from the date of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

for Agro Tech Foods Limited
Jyoti Chawla
 Company Secretary

Dated: 13th January, 2021

PUBLIC NOTICE

MISC. APPLICATION NO.ACC-V/69 OF 2019
 Under Section 47 of the Maharashtra Public Trusts Act, 1950,
In the Matter of "Ranchoddas Dayal Sanatorium Trust",
 Registered under the Maharashtra Public Trusts Act, 1950 vide
Reg No.:A-1067 (Mumbai)

Office Address: C/o Jai Raj Kanji, 2nd Hanuman Cross Lane, Dhirubai Parikh Marg, Mumbai- 400 002

1) Mrs. Geeta Ranjit Kapadia & 2 Others Applicants.
 Vs/
 NIL Opponents/ Respondents.

As per provision in the scheme application no.65/1980 dated 30.09.1981 framed by the Hon'ble Joint Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai application is filed for appointment of additional trustees. It is hereby giving information to the general public at large having interest in the trust through this public notice that applicants **Mrs. Geeta Ranjit Kapadia**, Occupation: self employed, residing at 9-B, Bomanji Petit Road, Mumbai 400 036 **Mr. Vini Ankur Joshi**, Occupation: Advocate and Solicitor, residing at 277, Kailash Bhuvan, Tilak Road, Dr. M. P. Vaidya Marg, Chhatkopar (East), Mumbai 400 077 & **Mr. Bipin Mohanlal Asher**, Occupation: Nil, residing at G-2, Sonmath Mishra Chawl, S.N. Dubey Road, Shanti Nagar, Ravalpada, Dahisar (West), Mumbai 400 068 others have filed the above referred application for appointment of trustees of Trust Viz. **Ranchoddas Dayal Sanatorium Trust", having P.T.R. No. A-1067 (Mumbai)** in Public Trusts Registration Office, before the I/c. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.

AND WHEREAS the Applicants have mentioned regarding the trustees of "Ranchoddas Dayal Sanatorium Trust", having P. T. R. No. A-1067 (Mumbai) in their application.

AND WHEREAS the Applicants have stated in their above mentioned application that the following are the names of trustees as on the last records of PTR Schedule I:

Mrs. Geeta Ranjit Kapadia,
 Residing at 9-B, Bomanji Petit Road, Mumbai 400 036.

AND WHEREAS the Applicants have requested to appoint them as trustees whose names are as follows:

1) Mr. Vini Ankur Joshi,
 Residing at 277, Kailash Bhuvan, Tilak Road, Dr. M. P. Vaidya Marg, Chhatkopar (East), Mumbai- 400 077.

2) Mr. Bipin Mohanlal Asher,
 Residing at G-2, Sonmath Mishra Chawl, S.N. Dubey Road, Shanti Nagar, Ravalpada, Dahisar (West), Mumbai 400 068.

Therefore, if any Person has interest or willing to become a trustee of the said trust, he or they may appear before the I/c. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai alongwith his or her biodata before the next date on **08.02.2021 at 11.30 a.m.** OR If anybody has objection about the appointment of the aforesaid person as a trustee, he or they may appear before the Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai Presiding at 2nd Floor, Dharmadaya Ayukta Bhavan, Office of the I/c. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018 and file objection on or before the next date of hearing i.e. on **08.02.2021 at 11.30 a.m.** If none of the persons appeared, it shall be treated that nobody has any objection or nobody is interested to appoint him as a trustee and matter will be proceeded according to law and procedure.

Given under my Signature and seal of the Hon'ble I/C. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai dated this 28th day of month December, 2020.

१० त्वर्चिक मुंबई, गुरुवार, १४ जानेवारी २०२१



Karur Vysya Bank
Smart way to bank

कापोट व्हिझनस युनित :
१५४, गावडी टॉवर, पहिला मजला,
अप्पा साहेब बांदे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५
फोन : २०२२ २४३८१५६/२४३८११२,
ईमेल : mumbaicbu@kvbmail.com

कच्चा सूचना (स्थायर मिळकतीकरिता)
सिक्व्गिटी इंटरेट (एफकोसमेंट) रुत्म, २००२ नियम ८(१) अन्वये जारी

ज्याअर्थी, निम्नव्याखरीकारां यांनी दि करत वैश्य बँक लि. च प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्व्गिटीव्हिझन अँड रिस्कन्ड्रशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोसमेंट ऑफ सिक्व्गिटी इंटरेट (सेकंड) अँवट, २००२ (अँवट ५४ सन २००२) अन्वये आणि सिक्व्गिटी इंटरेट (एफकोसमेंट) रुत्म, २००२ च नियम ३ सहवाचा कलम १३(२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून कर्जदार मे. नेपच्युर कन्ट्रुशन्स, भागीदारी संस्था त्याच्या भागीदारांद्वारे प्रतीनिधीय श्री. सविन मनोहर वेगमुग आणि श्री. नवन अशोक भेंडा, ज्यांचे कार्यालय येथे ४ या मजला, नेपच्युर मीट मॉल, मांग्राम पेट्रोल पंप जवळ, एल बी एस रोड, भांडुव पश्चिम, मुंबई – ४०० ०५८, महाराष्ट्र यांना सूचनेमये नमूद केलेली रु. २४,७४,३१३८.८७ (रुपये चौवीस कोटी चौऱ्याचशे लाख व्याघ्रण हजार तीनशे अठ्ठ्याघणय आणि सव्वाशरी पैसे फक्त) सह ३१.१०.२०१७ पासुचे मासिक आधारे ६.सा. १५.३०५ दराने त्यावरील व्याज ही रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासुन ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलविण्याकाठी दिनांक ११.०१.२०१८ रोजीची मागील सूचना निमिषित केलेली आहे.

सदर कर्जदार यांनी सदर रक्कम चुकती करण्यामये कसू केलेली आहे म्हणुन कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस वल्ले सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी त्यांचे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून बदल अंघिनियामचे कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचाचा सिक्व्गिटी इंटरेट (एफकोसमेंट), रुत्म, २००२ च्या नियम ८ अन्वये ११ जानेवारी, २०२१ रोजी यात याखाली नमूद केलेल्या मिळकतीचा कच्चा घेतोलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा दि करत वैश्य बँक लि. च्या रु. २१,७७,७७,३२२.२१ (रुपये एकवीस कोटी सदसुद्ध लाख सत्त्चाहजार हजार तीनशे चावीस आणि एकवीस पैसे फक्त) सह १२.०१.२०२१ पासुनुचे मासिक आधारे ६.सा. १५.३०५ दराने त्यावरील व्याज आणि त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाषाच्या अधीन राहिल.

ताराण मतांच्या भारणासाठी उपलब्ध वेळेइतर्भात अँवटच्या कलम १३ च्या उपकलम (८) अनुसार कर्जदारांचे लक्ष वेगुन घेतले जाते.

स्थायर मिळकतीचे वर्णन

मे. गोम्युन कन्ट्रुशन्सच्या याचे एलबीएम मार्ग, मुलुं (पश्चिम), मुंबई – ४०० ०८० येथे गाव मुलुं (पश्चिम) येथे स्थित उनीत सीटीएस क्र. ७४२ आणि ७४२/१, २, ३ आणि ४ शी संलग्न काच भाग आणि विभाग येथे स्थित प्लानाई कलर्स, श्मारत क्र. २ मध्ये ३ च्या मजल्यावर कमीशनीअर युनिट, युनिट क्र. ३०२,३०३,३०४,३०५,३१० (सब डिव्हायडेड युनिट क्र. ३०२ए, ३०२बी, ३०३ए, ३०३बी, ३०४, ३०४, ३०५, ३१०ई, ३१०एफ, ३१०जी, ३१०जे) मोमामपिल ८८२२ चौ.फू. चढई क्षेत्र आणि ४ च्या मजल्यावर युनिट क्र. ४१० (सब डिव्हायडेड युनिट क्र. ४१०बी, ४१०बी, ४१०बी, ४१०ई, ४१०एफ) मोमामपिल २१०३ चौ.फू. चढई क्षेत्र म्हणजेच ३० आणि ४ च्या मजल्याचे एकूण क्षेत्र मोमामपिल २३२८५ चौ.फू. चे सर्व ते भाग आणि विभाग, सदर मिळकत पुढीलप्रमाणे सीमाबंध : उत्तरेस : अंबेडग्या नाका, दक्षिणेस : दिन्दयाळ उपाध्याय मार्ग, पूर्वेस : इमारत, पश्चिमेस : रोड.

सही/-
प्राधिकृत अधिकारी
दि करत वैश्य बँक लि.

ठिकाण : मुंबई
दिनांक : ११.०१.२०२१

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my client MR. TARUN MANSUKHLAL MODI is sole owner of Room No.B-6 in Charkop-1, Thrupk CHS. Ltd., situated at Plot No.102, Road No.RSC-21, Sector-1, Charkop, Kandivali (West), Mumbai – 400 067 and he desire to sell the said Room to (1) MR. YOGESH JAGANNATH BHOIR & (2) MRS. RESHMA YOGESH BHOIR. Also note that the original document of 1) Allotment Letter issued by the M.H. & A.D. Board in the name of allottee MR. MANSOOR NURUDDIN MORBIKHALA, 2) Registered Gift Deed executed between MR. MANSUKHLAL M. MODI & MR. TARUN M. MODI on 02.04.2008 & 3) Registration Receipt No.3272 in the name of MR. TARUN MANSUKHLAL MODI pertaining to the said Room have lost/misplaced from my client. Any person / bank / financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership etc. pertaining to the said Room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the sell/purchase transaction shall be completed without reference to such claim.

Sd/-
RAJENDRA B. GAIKWAD
Advocate, High Court,
Room No.D-46, Milap CHSL., Plot No.183, Sector-1,
Charkop, Kandivli (W), Mumbai-400067.
Date: 14/01/2021

Place: MUMBAI



बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A ONE OF THE PUBLIC SECTOR BANK

खारपर शाखा: दुकान क्र. १ ते १४, श्री गणेश स्मॉल्यु, प्लॉट क्र-१३, सेक्टर-११, खारपर, नवी मुंबई-४१० २१०. दू.क्र. (०२२) २०४५७३७ ईमेल: bom1276@mahabank.co.in; bmrgr1276@mahabank.co.in **मुख्य कार्यालय:** लोकमॉल, १५०९, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५.

संदर्भ:- एस। ५२/एस.वायएम. पीओएसएस-साई/२०१८-२१ दिनांक: ११.०१.२०२१

कर्जा सूचना [नियम ८(१)]

ज्याअर्थी, निम्नव्याखरीकार, **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्व्गिटीव्हिझन अँड रिस्कन्ड्रशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोसमेंट ऑफ सिक्व्गिटी इंटरेट अँवट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (२) सहवाचाचा सिक्व्गिटी इंटरेट (एफकोसमेंट) रुत्म, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून दिनांक ०२.११.२०२० एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. **साई किशु सॅटर (प्रोप्रा. श्री. भिकाजी सुखदेव मोहोरे)** आणि हमीदार/गहाणदार **श्रीम. रेखा भिकाजी लॉन्गेर** यांना मागणी सूचनातील एकुण नमूद रकम म्हणजेच रु. ४,४२,७९७.०० अधिक ०१.०१.२०१९ पासुन न लावलेल्या व्याज आणि घ्यायाचे दसाशे दहाच्या आधारावर+३.२५% म्हणजेच १२.६५% पुढील व्याज अधिक खर्च, उपार्जित इतर प्रभाषाच्या नमूद रकमेच्या प्रभाषाच्या अधीन राहिल.

ताराण मतांच्या विमोचनार्थात उपलब्ध वेळेत अँवटचे कलम १३ चे उपकलम ८च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेगुन घेतले जाते.

मिळकतीचे वर्णन

रो हाऊस प्लॉट क्र. बी-३१, उप प्लॉट ११, डाउंड एसएस-आय बी, श्री साई समर्थ सीपारक , सेक्टर १२, खारपर, नवी मुंबई-४१० २१० मोमामपिल २८ चौ.मीटर्स (तळ+१ला मजला), श्रीम. रेखा भिकाजी लॉन्गेर यांच्या मालकीची मिळकत.

सही/-
प्राधिकृत अधिकारी आणि महाव्यवस्थापक
खारपर शाखा, बँक ऑफ महाराष्ट्र

दिनांक: ११.०१.२०२१
ठिकाण: खारपर, नवी मुंबई

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)		
RELEVANT PARTICULARS		
1	Name of corporate debtor	KSL AND INDUSTRIES LIMITED
2	Date of incorporation of corporate debtor	11/01/1983
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli
4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L17119DN1983PLC000074
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	69A, Dhanu Udbyg Industrial Area, Piperia, Silvassa (U.T.) - 396230
6	Insolvency commencement date of the corporate debtor	06/09/2019
7	Date of invitation of expression of interest	14/01/2021
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in the detailed invitation of Expression of Interest to submit Resolution Plan pursuant to sub Regulation (3) (a) of Regulation 36A of the CIRP Regulations, which is available at - 608, Sakar-1, Near Gandhinagar Railway Station, Ashram Road, Ahmedabad 380 009. The same can also be obtained via email at kiranshah.ip@gmail.com
9	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The Resolution Applicant shall be compliant with the eligibility norms as laid down under, but not limited to the norms as laid under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations made thereunder as are in force or which may come into force subsequently for submission of Resolution Plan and all matters under/ pursuant to / related to and / or in furtherance of this invitation. The norms of ineligibility under Section 29A are mentioned in the detailed invitation of Expression of Interest to submit Resolution Plan pursuant to sub regulation (3)(a) of Regulation 36A of the CIRP Regulations which is available at - 608, Sakar-1, Near Gandhinagar Railway Station, Ashram Road, Ahmedabad 380 009. The same can also be obtained via email at kiranshah.ip@gmail.com
10	Last date for receipt of expression of interest	29/01/2021
11	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	05/02/2021
12	Last date for submission of objections to provisional list	10/02/2021
13	Date of issue of final list of prospective resolution applicants	15/02/2021
14	Date of issue of Information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	10/02/2021
15	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Request should be sent by E-mail to kiranshah.ip@gmail.com with subject to line starts with "Request from Prospective Resolution Applicant of KSL and Industries Ltd" IM and access to data will be provided on submission of executed Confidentiality Undertaking as per Section 25(2) of IBC and sub regulation 7(g) of Regulation 36A of CIRP Regulations at the sole discretion of the RPI CoC.
16	Last date for submission of resolution plans	12/03/2021
17	Manner of submitting resolution plans to resolution professional	The Resolution Plan along with all supporting information, documents and various forms/affidavits/ authorisations shall be submitted to the Resolution professional at the following address: Resolution Professional - CA Kiran Shah KSL And Industries Ltd, 608, Sakar-1, Nr. Gandhinagar Railway Station, Ashram Road, Ahmedabad-380009.
18	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	23/04/2021
19	Name and registration number of the resolution professional	KIRAN SHAH Registration No.: IBB/IIPA-001/IIP-00480/2017-18/10868
20	Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Kiran Shah Address: 608, Sakar-1, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad - 380009 Email: chrivutks@gmail.com
21	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Kiran Shah Address: 608, Sakar-1, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad - 380009 Email: kiranshah.ip@gmail.com
22	Further Details are available at or with	Physical Address : 608, Sakar-1, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad - 380009
23	Date of publication of Form G	At IBBI website - 14/01/2021 Newspaper publication - 14/01/2021

Notes: 1. All EoI received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter further information/ documents related to the process will be provided to the shortlisted parties. The RPI/CoC shall have the discretion to change the criteria for the EOI at any point of time. 2. RPI/CoC reserves the right to cancel or modify the process/ application without assigning any reason and without any liability whatsoever. Signature of the Resolution Professional Registration Number of the Resolution Professional: IBB/IIPA-001/IIP-00480/2017-18/10868 Registered Address of the Resolution Professional: 608, Sakar-1, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad-380009
12.01.2021, Ahmedabad For, KSL And Industries Ltd

वसुली अधिकाारी
शिवसहयाद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई

शासकीय कार्यालय:- ११८, देवी भवन, ५वा माळा, सेनापती बापट मार्ग, तुलसी पाईप रोड, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माटुंगा (प.), मुंबई-४०० ०१६. दूरध्वनी:- २४२२२१९६/२४२२२१९७

जाहीर लिलावाचे विक्रीसाठी निविदा मागवणारी सूचना

सर्व साधारण आम जनतेस आणि विशेष वसुली व विक्री अधिकारी मुंबई यांच्या द्वारे शिवसहयाद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांच्याकडे गहाण ठेवलेली निम्न निदेशित मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ च्या नियम १०५ अन्वयेचे कच्चात घेतली. आणि खालील पतशिला नुसार खालील नमुद येणे आणि त्यावरील पुढील व्याज, आकार आणि खर्च इत्यादींच्या वसुलीकरिता निविदा नि-सार्बजनिक लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. दि. २०/०१/२०२१ रोजी खालील नमुद वेळेत शिवसहयाद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई ११८, देवी भवन, ५वा माळा, तुलसी पाईप रोड, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माटुंगा रोड (प.), मुंबई-४०० ०१६. या संस्थेच्या मुख्य कार्यालयामये लिलाव करण्यात येईल. "जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जी आहे" या अटी व शर्ती तत्चावर मालमत्तेची विक्री करण्यात येणाऱ्या येईल. जर कर्जदार व जामिनदार यांच्याकडून संपूर्ण कर्ज परत करण्यात न आल्यास, वरील नमुद तारखेला करण्यात येणाऱ्या लिलावाची हीच सूचना वरील कर्जाकरिता कर्जदार आणि जामिनदार यांच्यासाठी सुद्धा आहे. लिलावाची तारीख व वेळ २०/०१/२०२१ रोजी दुपारी ११.०० वाजता.

१. लिलावाद्वारे विक्री करावाय्याच्या स्थावर मालमत्तेचे वर्णन	सौ. राजकुमारी हरिष सिंग इ/१०६, पहिला माळा, इ विंग, साई व्हिला सोसायटी, वि. एम. सी. कॉलनी गाला नगर, शिर्डी नगर रोड, आचोळे, नालासोपारा (पू.), क्षेत्र २३८ स्क्वे. फूट कार्पेट
२. मालमत्ता वा तिच्या कोणत्याही हिस्सावर असलेला कर निर्धारित महसुल	अज्ञात
३. मालमत्तेवरील भारांचा तपशिल काही असल्यास	अर्जदार संस्थेकडून गहाण
४. दावे काही असल्यास जे मालमतेपुढे आणल असुन व तिच्या स्वरूप व मुल्यावरील अन्य ज्ञात तपशिल	अज्ञात
५. आरक्षित मुल्य ज्यांच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही.	रु. १०,६४,०००/-
६. इसारा रक्कम	रु. १०,०००/-
७. दिनांक ०१/०१/२०२१ पर्यंत येणे रक्कम रुपये	रु. १२,३७,६९०/-

अटी व शर्ती

१. लिलावाची छापील निविदा फॉर्म शिवसहयाद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई ११८, देवी भवन, ५वा माळा, तुलसी पाईप रोड, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माटुंगा रोड (प.), मुंबई-४०० ०१६. या ठिकाणी रु. १००/- चा रोख भरणा करून मिळविली. पूर्ण भरलेल्या मोहोरबंद निविदा अनामत रु. १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) रोखीने अथवा डीडी/बँकर्स चेवस स्वरुपात दिनांक २८/०१/२०२१ रोजी सायं. ५.०० व पर्यंत मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात.

२. इच्छुक निविदाकारांना दि. २३/०१/२०२१ रोजी स. १० ते ४ या दरम्यान मालमत्तेचे निरीक्षण करता येईल.

३. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, मुंबई यांना निविदा किंवा कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्विकारण्याचा किंवा फेटाळण्याचा किंवा लिलाव पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.

४. मे. विशेष वसुली अधिकारी यांच्याद्वारे हजर निविदाकारांच्या उपस्थितीत मोहोरबंद निविदा उघडण्यात येतील.

५. निविदा उघडल्यानंतर मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्या निर्णयानुसार लिलावाच्या तारखेला इच्छुक बोलीदारांना किमत वाढवण्याची संधी देतील.

६. यशस्वी बोलीधारकांनी कायदा आणि प्राप्तीक कायद्यानुसार सांविधिक देणी /कर /आय /मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादीसारखी देय असलेली रक्कम स्वतः भरावयाची आहे.

७. यशस्वी बोलीधारकांचा बोली रकमेच्या १५ टक्के रक्कम ताबडतोब वसुली अधिकाऱ्याकडे अनामत म्हणून भरणा केली पाहिजे. तसे करण्यात त्याने कसूर केल्यास उपरोक्त मालमत्ता ताबडतोब फेर लिलावात काढली जाईल.

दिनांक: १४/०१/२०२१
ठिकाण: मुंबई

सही/-
वसुली विक्री अधिकारी
महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त



TATA Motorsfinance
अधिकार क्षेत्र भारती

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that the registered office of Tata Motors Finance at MAKER CHEMBER-3, 10TH FLOOR, 106-A & 106-B, NARIMAN POINT-400021, MUMBAI, MAHARASHTRA is being relocated to SIR HC DINSHAW BUILDING, Office No. 14, 4th Floor, 16 HORNIMAN CIRCLE, FORT, MUMBAI - 400001, MAHARASHTRA, effective from 1st Jan 2021.



IDFC
IDFC MUTUAL FUND

Notice-cum-Addendum No. 03 of 2021

Notice-cum-Addendum to the Statement of Additional Information (SAI) of IDFC Mutual Fund (the Fund)

Amendment to Investment Valuation Norms of the Fund

Investors / Unit holders of the schemes of the Fund are requested to note that the Fund has amended Investment Valuation Norms for Securities and Other Assets ("Valuation Policy"). Pursuant to the above, the Valuation Policy forming part of the SAI of the Fund stands amended, effective from January 12, 2021. The revised policy has been hosted on our website i.e. www.idfcmf.com. The policy can be accessed using the link <https://www.idfcmf.com/download-centre/disclosures>. Investors are requested to take note of the above.

All the other provisions of the SAI of the Fund except as specifically modified herein above, read with the addenda issued from time to time, remain unchanged.

This addendum forms an integral part of the SAI of the Fund, read with the addenda issued from time to time.

Place : Mumbai
Date : January 13, 2021
MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: एल७२०२एफ१९१५एलसी०८८८१९
नोंदणीकृत कार्यालय: ठी रुबी, ७ या मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०४८
दूरध्वनी क्र.: ०२२-६६१२१२१; फॅक्स क्र.: ०२२-६६१२१२९१
ई-मेल: secretarial@emkayglobal.com; वेबसाइट: www.emkayglobal.com

सूचना

सिक्व्गिटीज अँड इन्क्व्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आघेवणे आणि प्राकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन २९ आणि ४७ यांच्या अनुषंगाने सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालकीय मंडळाची सभा गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१ रोजी, इतर गोष्टींबरोबर, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेख्यापरिशिष्ट स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा विचार आणि भंडारीसाठी आयोजित करण्यात आलेली आहे.

याशिवाय उपरोक्त सूचीकरण नियमनांच्या नियमन ४७(२) च्या प्रमाणे सदर सूचना ही कंपनीचे संकेतस्थळ www.emkayglobal.com, वॉर्पअप वेब www.bseindia.com आणि एफएसईव्ही www.nseindia.com यावरही उपलब्ध आहे.



रिटेल असेट्स, स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस सिटी क्रेडिट सेंटर, १ला मजला, लॅन्डमार्क इमारत, चॅम्पस मॉल समोर, भांडुव (प.), दादर-४००१०९; फोन: ०२२-२६१९१०८/०१/०७

कर्जा सूचना [नियम ८(१) परा] स्थायर मिळकताकरिता

ज्याअर्थी, निम्नव्याखरीकार हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्व्गिटीव्हिझन अँड रिस्कन्ड्रशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोसमेंट ऑफ सिक्व्गिटी इंटरेट अँवट, २००२ (अँवट) अन्वये कलम १३ (२) सहवाचाचा सिक्व्गिटी इंटरेट (एफकोसमेंट) रुत्म, २००२ (रुप्स) च्या नियम ३ अन्वये खालील नमुद सूचीतील तारखेस मागणी सूचना निमिषित करून सदर रकमेची भरपाय करण्यात यादर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांचा कालावधी सांगण्यात आले आहे.

सदर रकमेची पराफेड करण्यात कर्जदार/हमीदार आणि मिळकतीचे मालक असणार् इतरांचे, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सोंकेतिक कच्चा सिक्व्गिटीव्हिझेशन (एफकोसमेंट) रुत्म, २००२ चे सदर अँवटच्या कलम १३(४) सहवाचाचा सदर रुक्मच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ११ जानेवारी, २०२१ रोजीस घेतला.

विशेषतः कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीची व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया रकम आणि त्यावरील व्याज इ. च्या भाराअधीन राहिल.

ताराण मतेच्या भारणाकरिता उपलब्ध वेळेच्या संपर्भात अँवटच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेगुन घेतले जात आहे.

कर्जदाराचे नाव

महाण मिळकतीचे वर्णन

मागणी सूचना दिनांक आणि थकबाकी रक्कम

दिनांक : ११.०१.२०२१
स्थळ : मुंबई

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my client Mr. Muri Hemandas Peshwani, R/a:- Block No. 128/162, Hindustan Chowk, Mulund colony, Mulund (W), Mumbai-400082, that he had already given Public Notice dated 4th December 2020 and Public Notice dated 23rd December 2020, in Free Press Journal, but till today no claim, of whatsoever nature has been claimed by anyone. Now on behalf of my client, I hereby give this final notice that Mr. Narayan Hemandas Peshwani, Mr. Jannadas Hemandas Peshwani, Mr. Purshottam Hemandas Peshwani, Smt. Sheela Hemandas Peshwani @ Smt. Sheela Baboobhai Shivnani Serai and Smt. Jasodabai Hemandas Peshwani were the owner of the property specifically mentioned herein under in scheduled. That Mr. Jannadas Hemandas Peshwani, has expired on 27/12/2003 at Mulund, Mumbai and after his demise Mr. Muri Hemandas Peshwani, Mr. Narayan Hemandas Peshwani, Mr. Purshottam Hemandas Peshwani, Smt. Sheela Hemandas Peshwani @ Smt. Sheela Baboobhai Shivnani Serai and Smt. Jasodabai Hemandas Peshwani are only heirs and owner/occupants of said property. This is final notice that if any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Property, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at Advocate Parneshwar V.S. O/a:- Bhalekar Bhuvan, Krishna Kuti, Ram Maruti Road, Thane (W), 400601, within fourteen days from the date of publication hereof, failing which, my client will be considered and/or deemed to have no objection to sell the said property and accordingly sale procedure shall be completed, without any reference to such claims and the claims if any shall be deemed to have been given up or waived.

SCHEDULE OF PROPERTY

All That piece or parcel of land and/or building situated at, Block No. 128/162, Hindustan Chowk, Mulund colony, Mulund (W), Mumbai-400082, containing by admeasuring 35.5 sq. yards i.e. 29.7 mtrs, thereabouts and bounded as per plan attached.

On the north by Strips of Land
On the south by Adjacent to Block No. 128
On the East by Room No. 162, Mulund colony,
On the West by Bombay 400082

Date: 14/01/2021
Place : Mumbai

PARMESHWAR V.S. Advocate



चोलाइंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

काॅर्पोरेट कार्यालय: क्र. 2, दरे हाऊस, 1ला मजला, एलएसटी ब्रोस रोड, चेन्नाई-600 001.
शाखा कार्यालय: 102/ 103, कासा मारिया विल्डिंग, गोखले रोड, पोर्तुगीज चर्च समोर, दादर पश्चिम, मुंबई-400028. संपर्क क्र: प्राधिकृत अधिकारी – 9920188755 / 9967922680.

लिलाव तथा विक्रीसाठी सार्वजनिक सूचना

कर्जादारांकडून वकबाकी असलेली रक्कम वसूल करण्यासाठी **सिक्व्गिटीव्हिझेशन अँड रिस्कन्ड्रशन ऑफ फायनान्शियल असेट्स व एफोसमेंट ऑफ सिक्व्गिटी इंटरेट कायदा, 2002** अंतर्गत चोलाइंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्या अधिकृत अधिकार्याने वसुलित मान्यतेचा तथा पोस्टपान्शनर खालील स्वतंत्र कायदा ठरव, येथे खाली नमूद करण्यात आलेल्या, स्थावर मालमतेच्या "जशी आहे जेथे आहे" "जशी आहे जे आहे" आणि "जेथे जे काही आहे" पद्धतीने खरेदीसाठी निविदाय विक्रीत आकर्षण मागितल्याने सूचना देण्यात येत आहे. सदर मान्यतेचा तपशील खालील प्रमाणे आहे:

क्र/दिनांक	सहाजकार्य / नोंद	मागणी सूचनेची तारीख व रक्कम	स्वभाव मालमतेचा तपशिल	राखिव किंमत	इसारा देव रक्कम	12.01.2021 रोजी एकुण बळित रक्कम	लिलावाची तारीख व ठिकाण
		06.10.2016					दिनांक : 02.02.2021

NOTICE

NAME OF THE COMPANY: TATA MOTORS LIMITED
"BOMBAY HOUSE", 24 HOMI MODI STREET, FORT, MUMBAI-400001

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at it's registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) - without further intimation.

NAME OF THE HOLDER(S)	KIND & FACE VALUE OF SECURITIES	NO. OF SECURITIES	DISTINCTIVE NUMBERS
AJIT KUMAR SAHAY - DIED PRATIMA KUMARI	EQUITY OF F.V RS 02.00	640	6561196 - 6561835
JAMSHEDPUR [PLACE]	14/01/2021 [DATE]	AJIT KUMAR SAHAY-DIED, PRATIMA KUMARI [NAME OF HOLDER(S)/APPLICANT(S)]	

NOTICE

VOLTAS LIMITED
Registered Office: Voltas House, 'A' Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai - 400 033.

Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of Holders	Kind of Securities & face value	No. of Securities	Distinctive No.
Neelam Gulati	Equity Shares of Face Value Rs. 1/-each	1000	8048721 to 8049720
Place: New Delhi	Date: 14th January 2021	Holder/Applicant: Neelam Gulati	

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that My Clients M/s. Nav Nidhi Builders, a Proprietorship Concern through its proprietor Mr. Dilip Hiralal Doshi, (said Developers), have procured the Development Rights of the property described in Schedule hereunder written in pursuance of the Development Agreement Dated 08/12/2020 duly registered with the office of Sub-Registrar of Assurance bearing No. BRL-1-9840-2020 from Society 'GOREGAON SUKH NIWAS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED', a Society registered under the provision Maharashtra Co-operative Societies Act 1960 bearing registration No. BOM/HSG/7651/1981 dated 08/07/1981 (said Society), thereby said society have assigned and granted Development Rights to My clients inter alia to Redevelop the property referred in schedule hereunder written. My clients have instructed me to investigate the Title of the Property referred in the Schedule hereunder written and publish the public notice for the purpose of issuance of Certificate of Title.

All person/s having any claim in respect of the Property more particularly described in the schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned having his office address at Ground Floor, Plot No. 99, Road No. 10, Prabhu Niwas, Jawahar Nagar, Goregaon (W), Mumbai - 400 104, within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

All that piece or parcel of land or ground of plot situated and lying underneath and appurtenant to Building No. 21 being City Survey No. 349 (Part), 349/1 to 4 being lying and situated at Village Pahadi, Taluka Borivali, Sidharth Nagar- IV, Goregaon (West), Mumbai- 400 104 in the Registration sub-district of Borivali and District Mumbai Suburban admeasuring about 556.70 sq.mtrs and bounded as follows, that is to say:

On or towards the North	By Office Building
On or towards the South	By 9.15 sq.mtrs Wide Road
On or towards the East	By 12.10 sq.mtrs Wide Road
On or towards the West	By 9.15 sq.mtrs Wide Road

Mumbai, Dated this 14th day of January, 2021 (MR. BHAVIN R. BHATIA) Advocate, High Court

पंजाब नेशनल बैंक
punjab national bank
(Govt. of India Undertaking)
Dated: 09.12.2020

REGD.A.D.

To, **MR. DATTATRAY MACHHINDRA CHAUDHARI**: H.No.113/1000, Pole No 22, 2nd Pokhran Rd, Apna Bazar, Mr Mukesh Kirana Stores, Gandhi Nagar Thane West Thana Maharashtra-400610.
MR. DATTATRAY MACHHINDRA CHAUDHARI: Flat No. 4, Venessa Apartment, Delvyn Apex Plot No.48, Savroli Village, Budruk, Shahapur, Thane 421601.
MR. DATTATRAY MACHHINDRA CHAUDHARI: Flat No. 2, Venessa Apartment, Delvyn Apex, Plot No.48, Savroli Village, Budruk, Shahapur, Thane 421601.
MR. DATTATRAY MACHHINDRA CHAUDHARI: Shop No 16, Siddhachal Phase 1, Near Vasant Vihar, Pokhran Rd No 2, Thane (W) 400610

Dear Sir,

NOTICE US 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI)
Reg: Account No. 006400N00007042 Housing Loan availed by **MR. DATTATRAY MACHHINDRA CHAUDHARI**

You, **MR. DATTATRAY MACHHINDRA CHAUDHARI** has availed the following credit facilities:

S.N.	Facility	Limit	Balance O/S as on 30.11.2020
1.	Housing Loan	23,40,000.00	23,34,944.00
Total			Rs. Twenty Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred and Forty Four only

Due to default in payment of installment/ interest/ principal debt, the account/s has/have been classified as Non Performing Asset on 15-12-2018, as per Reserve Bank of India guidelines.

In the circumstances, we are unable to permit continuation of the above facility(ies) granted. We, therefore, hereby request the following facilities:

The amount due to the Bank as on 30.11.2020 is Rs. 23,34,944.00. (Rs. Twenty Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred and Forty Four only) with further interest & charges until payment in full (hereinafter referred to as "secured debt"). To secure the outstanding under the above facilities, you have, inter alia, created security interest in respect of the following properties/assets:

S.N.	Facility	Security (Give Details)
1.	Housing Loan	Flat Premises No. 2 admeasuring about 575 Sq. Ft. Area (Built-up) in the Building named as "VENESSA APARTMENT" in the project known as DELVYN APPEX situated at Village Savroli, (Budruk), Taluka Shahapur, Dist. Thane Flat Premises No. 4 admeasuring about 550 Sq. Ft. Area (Built-up) in the Building named as "VENESSA APARTMENT" in the project known as DELVYN APPEX situated at Village Savroli, (Budruk), Taluka Shahapur, Dist. Thane

We hereby serve upon you notice under Section-13(2) of SARFAESI and call upon you to pay the entire amount of Rs. 23,34,944.00. (Rs. Twenty Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred and Forty Four only), with further interest at the contracted rate and other charges until payment in full within 60 days (sixty days) from the date of this notice. In default, besides exercising other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or all of the powers as provided under section 13(4) of the SARFAESI Act 2002.

The details of the secured assets/interest to be enforced by the Bank, in the event of non-payment of secured debt by you are as under:

Flat Premises No. 2 admeasuring about 575 Sq. Ft. Area (Built-up) in the Building named as VENESSA APARTMENT" in the project known as DELVYN APPEX" situated at Village Savroli, (Budruk), Taluka Shahapur, Dist. Thane
Flat Premises No. 4 admeasuring about 550 Sq. Ft. Area (Built-up) in the Building named as "VENESSA APARTMENT" in the project known as "DELVYN APPEX" situated at Village Savroli, (Budruk), Taluka Shahapur, Dist. Thane
Your attention is hereby drawn invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to you to redeem the secured assets.

Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, after receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above referred to, without prior written consent of the Bank. You are also put on notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said Act, is an offence. If for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realised shall be deposited/remitted with/to the Bank. You will have to render proper account of such realisation/income.

(*We reserve our rights to enforce other secured assets.)
Please comply with this demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequences.
This notice is issued without prejudice to the bank taking legal action before DRT/Court, as the case may be.

Yours faithfully, Sd/- For Punjab National Bank

भारतीय स्टेट बैंक
State Bank of India

[Rule 8 (1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002(Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand notice calling upon below mentioned borrowers to repay the amount mentioned alongwith future interest thereon + incidental expenses, bank charges etc. within 60 days from the date of the said demand notice.

The Borrowers/Guarantors/Mortgagors have failed to repay the amount, notice is hereby given to the below mentioned borrowers/guarantors/mortgagors of the properties and the public in general that the undersigned has taken Possession of the below mentioned properties on date 12/01/2021 in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security (Enforcement) Rules, 2002. The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower/surety/owner of property in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below mentioned properties and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for the amount against you and interest thereon, costs etc. at contractual rate together with incidental charges, Costs etc.

Sr.	Name of the Borrowers	Outstanding Amt. & Demand Notice Date	Details of Secured asset
1	Borrower Mrs. Pallavi Prabhakar Jadhav (Loan A/c No: 38255984326 & 38321888080)	Rs. 22,07,042.52 as on 12/01/2021 and interest thereon, costs. Demand Notice Date 01/01/2020	All that part and parcel of the property consisting of: Flat No. 203, Adm. 510 Sq.ft., 2nd Floor, B Wing, Yogni Residency, Being S.No.121 (Old S. No.13), Hissa No. 44, 13 situated at Village Koopri, Taluka Vasai, Virar East, Dist. Palghar.
2	Borrower Mr. Pradip Mithailal Upadhyay (Loan A/c No: 31090864544 & 37622626336)	Rs. Rs. 8,72,769/- as on 12/01/2021 and interest thereon, costs. Demand Notice Date 04/02/2020	All that part and parcel of the property consisting of: Flat No.304, 3rd Floor, Bldg. No.2, "Vini Residency" Phase II, S.No.32A & H.No. %, S.No. 38A & H.No.1, Village Sopara, Tal. Vasai, Nallasopara West, Dist. Palghar.

Date: 12/01/2021 Authorized Officer
Place: Virar East / Nallasopara West, Dist. Palghars State Bank of India

SBI Retail Assets, Small & Medium Enterprises City Credit Centre, 1st Floor, Landmark Building, Opp. Maxus Mall, Bhayandar (W), Thane - 401101. Phone - 022-28149108 / 06 / 07

POSSESSION NOTICE (See Rule 8(1)) For Immovable Property

Whereas: The undersigned being the Authorised Officer of State Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice on the date mentioned below in the table and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisation (Enforcement) Rules, 2002, on this **12th day of January of the year 2021.**

The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of **State Bank of India** for the amount and interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of the Borrowers	Description of the Property Mortgaged	Demand Notice Date & Outstanding Amount
Mrs. Milan Harishchandra Raut (Loan A/c No. 31331282342)	Flat No. B/06, on Ground Floor, adm area 639 sq. ft. (build up), 2 Bhk, Building Known as Arya Co-operative Housing Society Ltd., Samel pada Road, Sopara, Nallasopara (West), Tal. Vasai, Dist. Palghar.	24.02.2020 & Rs. 11,85,824/- with further interest, expenses & other charges etc. thereon.
Date : 12.01.2021 Place : Mumbai		Authorised Officer State Bank of India

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my client MR. TARUN MANSUKHLAL MODI is sole owner of Room No.B-36 in Charkop(1) Trupti CHS. Ltd., situated at Plot No.102, Road No.RS-21, Sector-1, Charkop, Kandivli (West), Mumbai - 400 067 and he desire to sell the said Room to (1) MR. YOGESH JAGANNATH BHOIR & (2) MRS. RESHMA YOGESH BHOIR. Also note that the original document of (1) Allotment Letter issued by the M.H. & A.D. Board in the name of allottee MR. MANSOOR NURUDDIN MORBIWALA, (2) Registered Gift Deed executed between MR. MANSUKHLAL M. MODI & MR. TARUN M. MODI on 02.04.2008 & (3) Registration Receipt No.3272 in the name of MR. TARUN MANSUKHLAL MODI pertaining to the said Room have been lost/mislaid from my client.

Any person / bank / financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership etc. pertaining to the said Room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the sell/purchase transaction shall be completed without reference to such claim.

RAJENDRA B. GAIKWAD Advocate, High Court, Room No.D-46, Milap CHSL., Plot No.183, Sector-1, Charkop, Kandivli (W), Mumbai-400067. Date: 14/01/2021

Place: MUMBAI

E-AUCTION SALE NOTICE

Under Insolvency and Bankruptcy Code, 2016
S. Kumars Nationwide Limited - In Liquidation
B2-501, Marathon Nextgen Innova, Lower Parel, Mumbai - 400013.
Date & Time of E-Auction: Friday, January 29, 2021 at 12.00 pm to 2.00 pm (With unlimited extension of 10 minutes)

E-Auction Sale of High Value Fine Cotton Unit ("HVFC Unit") engaged in Weaving and Processing of Fabrics/Yarn and currently operating partially at Jhagadia, Bharuch District, in the State of Gujarat as business as a going concern basis and on "As is where is basis", "As is what is basis", "Whatever there is basis", and "No recourse basis".

The assets under sale include the entire HVFC Unit comprising of Leasehold Land at Jhagadia GIDC, Bharuch, Gujarat; Plant Buildings; Plant & Machinery, Utilities (DG set, ETP, STP etc), Brands owned by S. Kumars Nationwide Ltd.; Furniture & fixture, office equipment, computer set, Net Current Assets (Stocks of all kinds, Receivables, Deposits, Advances Less Current Liabilities) amount thereof is payable over and above the Bid amount.

Reserve Price (Rs. Crores)	EMD Amount (Rs. Crores)	Incremental Bid Amount (Rs.)
160.00	16.00	50,00,000

Terms and Conditions of the E-Auction are as under:

- The Description of assets under e-auction sale and terms & conditions of such e-auction sale are provided in E-Auction Sale Process Memorandum available on website of the Company <http://sknl.co.in> or of approved service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger)<https://ncltauction.auctiontiger.net>. For clarifications contact: Mr. M. K. Wadhwa at +91 9867555613 or email at lq.sknl@gmail.com.
- The intending bidders to deposit Earnest Money Deposit (EMD) amount by **January 25, 2021** till 5.00 PM under DD/NEFT/RTGS in the Account of "S. Kumars Nationwide Limited - In Liquidation", Account No.: 018710200006224, IDBI Bank, Branch: Lower Parel, Mumbai, IFSC Code = IBKL0000187.
- The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-auction at any stage without assigning any reason therefor.

Om Prakash Agrawal

Date: January 14, 2021 Liquidator S. Kumars Nationwide Limited - In Liquidation
Place: Mumbai Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00201/2017-18/10444

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

1	Name of corporate debtor	KSL AND INDUSTRIES LIMITED
2	Date of incorporation of corporate debtor	11/01/1983
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli
4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L17119DN1983PLC000074
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	69A, Dhanu Udyog Industrial Area, Pipriya, Silvassa (U.T.) - 396230
6	Insolvency commencement date of the corporate debtor	06/09/2019
7	Date of invitation of expression of interest	14/01/2021
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in the detailed invitation of Expression of Interest to submit Resolution Plan pursuant to sub Regulation (3) (a) of Regulation 36A of the CIRP Regulations, which is available at - 608, Sakar-I, Near Gandhinagar Railway Station, Ashram Road, Ahmedabad 380 009. The same can also be obtained via email at kiranshah.jp@gmail.com .
9	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The Resolution Applicant shall be compliant with the eligibility norms as laid down under, but not limited to the norms as laid under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations made thereunder as are in force or which may come into force subsequently for submission of Resolution Plan and all matters under / pursuant to / related to and / or in furtherance of this invitation. The norms of ineligibility under Section 29A are mentioned in the detailed invitation of Expression of Interest to submit Resolution Plan pursuant to sub regulation (3)(a) of Regulation 36A of the CIRP Regulations which is available at - 608, Sakar-I, Near Gandhinagar Railway Station, Ashram Road, Ahmedabad 380 009. The same can also be obtained via email at kiranshah.jp@gmail.com .
10	Last date for receipt of expression of interest	29/01/2021
11	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	05/02/2021
12	Last date for submission of objections to provisional list	10/02/2021
13	Date of issue of final list of prospective resolution applicants	15/02/2021
14	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	10/02/2021
15	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Request should be sent by E-mail to kiranshah.jp@gmail.com with subject to line starts with "Request from Prospective Resolution Applicant of KSL And Industries Ltd" IM and access to data will be provided on submission of executed Confidentiality Undertaking as per Section 29(2) of IBC and sub regulation 7(i) of Regulation 36A of CIRP Regulations at the sole discretion of the RP/CoC.
16	Last date for submission of resolution plans	12/03/2021
17	Manner of submitting resolution plans to resolution professional	The Resolution Plan along with all supporting information, documents and various forms/affidavits/authorisations shall be submitted to the Resolution professional at the following address: Resolution Professional - CA Kiran Shah KSL And Industries Ltd. 608, Sakar-I, Nr. Gandhinagar Railway Station, Ashram Road, Ahmedabad-380009.
18	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	23/04/2021
19	Name and registration number of the resolution professional	KIRAN SHAH Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00480/2017-18/10868
20	Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Kiran Shah Address: 608, Sakar-I, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad - 380009 Email: dhruvvish@gmail.com
21	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Kiran Shah Address: 608, Sakar-I, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad - 380009 Email: kiranshah.jp@gmail.com
22	Further Details are available at or with	Physical Address : 608, Sakar-I, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad - 380009
23	Date of publication of Form G	At IBBI website - 14/01/2021 Newspaper publication - 14/01/2021

Notes: 1. All EOI received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter further information / documents related to the process will be provided to the shortlisted parties. The RP/CoC shall have the discretion to change the criteria for the EOI at any point of time. 2. RP/CoC reserves the right to cancel or modify the process/ application without assigning any reason and without any liability whatsoever.

Signature of the Resolution Professional
Registration Number of the Resolution Professional: IBBI/IPA-001/IP-P00480/2017-18/10868
Registered Address of the Resolution Professional: 608, Sakar-I, Near Gandhinagar Railway Station, Opp. Nehru Bridge, Ashram Road, Ahmedabad-380009

12.01.2021, Ahmedabad For, KSL And Industries Ltd

INDO COUNT INDUSTRIES LIMITED
CIN: L72200PN1989PLC068972
Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhaji Road, Taluka Hatananagale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2463100/2461929
E-mail: indocount@indocount.com Website: www.indocount.com

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulations 29, 33 and 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, January 21, 2021, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

A copy of the said notice is also available on Company's website at www.indocount.com and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on BSE Limited at www.bseindia.com.

For Indo Count Industries Limited Sd/-
Amruta Avasare
Company Secretary & Compliance Officer
Dated : January 13, 2021
Place : Mumbai

बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING

एक परिवार एक बैंक

Kharghar Branch : Shop No. 9 to 14, Shri Ganesh Smarany, Plot No.-13, Sector-11, Kharghar, Navi Mumbai-410210. Tel. No. (022) 27745737. E-mail: bom1276@mahabank.co.in brmgr1276@mahabank.co.in ■ Head Office : Lokmagadh, 1501, Shivajinagar, Pune-411 005
Ref.: AC 52/Sym. Poss.: Sai fish/2018-19 Date: 11.01.2021

POSSESSION NOTICE (Rule 8 (1))

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Maharashtra under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Sec. 13(12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 02.11.2020 calling upon the Borrower M/s. Sai Fish Centre (Prop. Mr. Bhikaji Sukhadev Londhre) and Guarantor / Mortgagor Mrs. Rekha Bhikaji Londhre to repay the total amount mentioned in the Demand Notice ₹ 4,42,797.00 plus unpaid interest w. e. f. 01.09.2016 & future interest @ Base Rate + 3.25% i. e. 12.65% p. a. at present plus expenses, other charges incurred till date of realization within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrowers / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers / Guarantors and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in the exercise of the powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 11th day of January of the year 2021.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount of ₹ 4,42,797.00 plus unpaid interest w. e. f. 01.09.2016 & future interest @ Base Rate + 3.25% i. e. 12.65% p. a. at present plus expenses, other charges incurred till date of realization.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Row House Plot No. D- 31, Sub Plot 19, Type SS-I B, Shri Sai Samarth CHS., Sector 12, Kharghar, Navi Mumbai-410 210 admeasuring 28 sq. mtrs. (Gr. + 1st Floor), property owned by Mrs. Rekha Bhikaji Londhre.

Sd/-
Authorised Officer & Chief Manager
Kharghar Branch, Bank of Maharashtra

ASREC (India) Limited
Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093.

PUBLIC NOTICE FOR AUCTION-SALE OF PROPERTY

(Rule 8 & 9 of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002)

WHEREAS, ASREC (India) Ltd. is a Securitisation & ASREC reconstruction company (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of M/s. Satyaman Impex Pvt. Ltd. ("Borrower") by virtue of Assignment Agreement dated 20.01.2015 executed with Oriental Bank of Commerce.

The Authorized Officer of Oriental Bank of Commerce in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 15-11-2012 u/s. 13(2) of the said Act to (1) M/s. Satyaman Impex Pvt. Ltd. (Borrower), (2) Mr. Ajay Mansinghka & (3) Mrs. Madhu Mansinghka (Directors & Guarantors).

The said Borrower has failed to repay the amount mentioned in the said demand notice within 60 days, the Authorized Officer of Oriental Bank of Commerce has taken symbolic possession of the below mentioned secured property described hereunder on 12.06.2013. The Possession Notice was also published in news papers namely "Navakal (Marathi)" and "Business Standard (English)" on 17.06.2013. Subsequently vide Assignment Agreement dated 20.01.2015, ASREC (India) Ltd. has acquired the financial assets of aforesaid borrowers from Oriental Bank of Commerce along with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002

On 28.03.2018 Court Commissioner appointed by Chief Metropolitan Magistrate Court, Esplanade, Mumbai have taken Physical Possession of both the captioned flats & handed over the possession to the Authorized Officer of ASREC (India) Ltd. The Possession Notice was also published in news papers namely "Mumbai Lakshdeep (Marathi)" and "Business Standard (English)" on 30.03.2018. The borrowers/guarantors failed to make the repayment as per terms. The total dues as on 21.05.2018 is Rs. 11,79,09,824/- (Rupees Eleven Crore Seventy Nine Lacs Nine Thousand Eight Hundred Twenty Four only) after taking into account the part payment made with